

जनजाती क्षेत्र उपयोगना/जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोगना  
२००९-२०१० चे जिल्हानिहाय व योजनानिहाय अर्थसंकल्पीय  
तरतुदीचे वाटप "मागासवर्गीयांचे कल्याण"

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन शुध्दीपत्रक क्र.बीयुडी -२००९/प्र.क्र.३५/का.६  
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक :- १६ सप्टेंबर, २००९

**वाचा:** शासन निर्णय क्र.बीयुडी २००८/प्र.क्र.८/का-७, दिनांक २८ एप्रिल, २००९

**शासन शुध्दीपत्रक :-** वर नमुद केलेल्या शासन निर्णयात खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.

१. शासन निर्णयातील पृ.क्र.४ वरील लेखाशिर्ष २२२५ १३९३-क्षेत्रिय यंत्रणेचे बळकटीकरण करणे या योजनेतील ०१-वेतनासाठीची तरतूद रु.५०० ऐवजी रु.८३३३ तसेच १३-कार्यालयीन खर्चासाठी रु.९५०० ऐवजी रु.८३३३ त्याचप्रमाणे एकूण दर्शविलेली रक्कम रु.१०००० ऐवजी रु.१६६६६ अशी वाचावी.
२. शासन निर्णयातील पृष्ठ क्र.९ वरील लेखाशिर्ष क्र.२२२५ ३५६५-आदिवासीना जमीन खरेदीसाठी अर्थसहाय्य या योजनेतील नांदेड जिल्हयाची वितरीत तरतूद "रु.४ "ऐवजी "रु.४५९६" असे वाचावे.
३. शासन निर्णयातील पृष्ठ क्र.२३ वरील लेखाशिर्ष क्र.२२२५ ३३९६-अपंग आदिवासी विद्यार्थ्यांना वाहन भत्ता व शिष्यवृत्ती या योजनेतील गडचिरोली जिल्हयासाठीची वितरीत तरतूद "रु.६२" ऐवजी "रु.६० " असे वाचावे.
४. शासन निर्णयातील पृष्ठ क्र.१० वरील लेखाशिर्ष क्र.२२२५ ३५११-आदिवासी महिलांचे स्वयंसहायता बचत गट स्थापन करणे या योजनेतील "भंडारा" ऐवजी "गोंदिया" असे वाचावे.
५. शासन निर्णयातील पृष्ठ क्र.३६ वरील लेखाशिर्ष क्र.२२२५ १८९४-ऑईल इंजिन बसवणे या योजनेतील परभणी जिल्हयासाठी वितरीत तरतूद "रु.१७०" ऐवजी "रु.१७२" असे वाचावे.

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले असून, त्याचा संगणक सांकेतांक २००९०९१६१६५०२६००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

श. र. सावंत  
( श. र. सावंत )  
कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर/अमरावती.

महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.

विभागीय आयुक्त, मुंबई/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती/पुणे.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट / देवरी / गडचिरोली

ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ५ वा माळा, विधानभवन, मुंबई.

जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन विकास समिती. परभणी / गडचिरोली / भंडारा / गोंदिया / नांदेड

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद. परभणी / गडचिरोली / भंडारा / गोंदिया / नांदेड

जिल्हा कोषागार अधिकारी. परभणी / गडचिरोली / भंडारा / गोंदिया / नांदेड

अधिदान व लेखाअधिकारी, मुंबई.

संचालक, लेखा व कोषागरे, नवीन प्रशासकीय इमारत, मुंबई -३२.

प्रत संबंधित धारिका क्र.बीयुडी २००९/प्र.क्र.८/का.७